

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: सगृयो-२०१७/मंत्री१०८१/प्र.क्र.२९/१४-स
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
नवीन प्रशासकीय इमारत, १४ वा मजला,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: १२ जूलै, २०१७.

वाचा

शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.सगृयो-२०१२/मुमंस १/प्र.क्र.३६/
१४-स, दि.२९.१०.२०१४.

शुध्दीपत्रक:-

संदर्भीय वाचा येथील दिनांक २९ ऑक्टोबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये लेखापरीक्षकांचे सुधारीत दर ठरविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

२. सदर शासन निर्णयातील “परिशिष्ट-अ” मधील “अनुक्रमांक ४” मध्ये दर्शविण्यात आलेले “गोकुळ” या संस्थेचे नांव वगळण्यात येत असून सदर नांव अनुक्रमांक ३३ मध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. तरी “गोकुळ” हे नांव अनुक्रमांक ३३ मध्ये वाचण्यात यावे.

३. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०७१२१५२६३८७६०२ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(क.सि.बडगुजर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- २) पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) अप्पर निबंधक, सहकारी संस्था(लेखा परीक्षण) महाराष्ट्र राज्य, सहकार आयुक्त व निबंधक, यांचे कार्यालय, पुणे.
- ४) अध्यक्ष, (सहकारी लेखापरीक्षण, इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया मुंबई.
- ५) विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, (लेखापरीक्षण), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.
- ६) सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, (लेखापरीक्षण), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.
- ७) सहनिबंधक, सहकारी संस्था, (लेखापरीक्षण), ५ बी.जे.रोड, सहकारी संघ, इमारत क्र.१, ३ रा मजला, पुणे-१,
- ८) सर्व विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था.
- ९) सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.
- १०) सर्व जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था.
- ११) कक्ष अधिकारी, वित्त विभाग(व्यय-२), मंत्रालय, मुंबई.
- १२) निवडनस्ती/१४-स.